

BLUE PEARL TEXSPIN LIMITED

Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai -400 009.

CIN -L36104MH1992PLC069447 Tel -9699197884 and 8080487884 Fax 23487884

Email: bluepearltexspin@gmail.com Website: www.bluepearltexspin.com

Date: 02/08/2023

To,
Department of Corporate Service (DCS – CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Script Code: 514440

Sub: Submission of Newspaper Publication of the Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2023

Respected Sir/Madam,

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2023 published in newspapers namely "The Free Press Journal" & "Navshakti" on 02nd August, 2023.

You are requested to kindly take it on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR BLUE PEARL TEXSPIN LIMITED

ARUN KUMAR Digitally signed by ARUN
KUMAR SHARMA
SHARMA Date: 2023.08.02 11:14:41
+05'30'

ARUN KUMAR SHARMA
DIRECTOR
DIN: 00369461



**BRIHANMUMBAI
MAHANAGARPALIKA**

**TREE AUTHORITY
Garden Department
Corrigendum-1**

Sub :- Advertisement given for Tree Authority's Tree Cutting proposals by Dy. Supdt. of Gardens (Zone-I, II).

Ref :- PRO/1142/Adv/23-24 dt. 29.07.2023

With reference to above cited subject matter, the following changes have been made in the advertisement given on 29.07.2023 in concern newspaper :-

| Previous Particulars | Modified particulars |
|--|---|
| Paragraph - IV You can also submit your suggestions / objections in prescribed format on dvsdg.ta@mcgm.gov.in this email-ID. Your suggestions / Objections in prescribed format received in stipulated time will be noted. Emails or written suggestions / Objections received after the said date will not be entertained. Hearing for the objections suggestions obtained will be given on dt. 29.08.2023 at 04.30 p.m to 05.00 p.m. at the office of Supdt. Of Gardens & Tree Officer. Those who find it necessary to attend this hearing can remain present with a copy of their e-mail, suggestions/objections | Paragraph - IV You can also submit your suggestions / objections in prescribed format on dvsdg.ta@mcgm.gov.in this email-ID. Your suggestions / Objections in prescribed format received in stipulated time will be noted. Emails or written suggestions / Objections received after the said date will not be entertained. Hearing for the objections / suggestions obtained will be given on dt. 07.08.2023 at 04.30 p.m to 05.00 p.m. at the office of Supdt. Of Gardens & Tree Officer. Those who find it necessary to attend this hearing can remain present with a copy of their e-mail, suggestions/objections. |

**Sd/-
Supdt. of Gardens
& Tree officer**

PRO/1142/ADV/2023-24/Corrigendum-1

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

SBI State Bank of India
Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168)
The International Building, 6th Floor, 16 Marathi Karve Road, Churchgate, Mumbai - 400020. Phone: 022-22053163/64/65. Email: sbl.05168@sbi.co.in

PUBLIC NOTICE

Final Notice is hereby given to you, **Mr. Gurupreet Joginder Singh** of Flat No 203, 2nd Floor Building No 4 Malad Satguru Sadan CHS Ltd village Vyaravali, Subhas Nagar Andheri Mumbai 400063, to note that we have taken physical possession of property of Flat No 203, 2nd Floor Building No 4 Malad Sat Guru Sadan CHS Ltd village Vyaravali, Subhas Nagar Andheri (E) Mumbai under SARFAESI Act 2002 on 15th May 2023 through the court order of Honourable Chief Metropolitan Magistrate Esplanade Mumbai Dated 13.12.2022. The above-mentioned secured asset i.e. flat is scheduled to be sold through an e-auction dated 08.08.2023 therefore we request you to move your (inventoried) dilapidated household goods/articles on or before 8th Aug 2023 falling which, the undersigned/ Bank shall be constrained to sell and dispose of the said dilapidated articles in scrap, as the undersigned may deem fit and proper in the facts and circumstances of the case, entirely at your risk as to cost and consequences, the bank or any of its officer shall not be liable for any loss or damage and thereafter no claim, objection of whatsoever nature shall be entertained in respect of the said articles.

Date : 01/08/2023
Place : Mumbai

**Authorised Officer
State Bank Of India**

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated June 03, 2021 (hereinafter referred to as "the said Notice") towards your aforementioned Home loan Account no. QZRTG0004998441 in the borrower name **Azhar Iqbal Mastan** with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally Admeasuring an area, of its mistakenly mentioned of F No. C 02, upper Ground/1st Flr, C Wing, Sunrise Residency, s No. 367, hissa No. 1, 3 To 8, 10, azad Nagar, mazgaon Rd Maharashtra 415612 (Admeasuring an area of As Per Sale Deed), instead of F No. C 02, upper Ground/1st Flr, C Wing, Sunrise Residency, s No. 367, hissa No.1,3 To 8, 10, azad Nagar, mazgaon Rd Maharashtra 415612 (Admeasuring an AREA CARPET AREA 47.67 AND BALCONY 9.80 SQ MTRS). Therefore request you to please read F No. C 02, upper Ground/1st Flr, C Wing, Sunrise Residency, s No. 367, hissa No.1, 3 To 8, 10, azad Nagar, mazgaon Rd Maharashtra 415612 (Admeasuring an AREA CARPET AREA 47.67 AND BALCONY 9.80 SQ MTRS).

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain same.

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard.

Date : August 02, 2023
Place: Ratanagiri

**Authorised Officer
ICICI Bank Limited**

Savita Oil Technologies Limited
CIN - L24100MH1961PLC012066
Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021, India. Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228; Fax: 91 22 2202 9364 E-mail : legal@savita.com; Website : www.savita.com

SAVITA
bonds build businesses

SAVSQL | TRANSOL

Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 ₹ in lakhs

| Particulars | Quarter ended 30.06.2023 (Unaudited) | Quarter ended 31.03.2023 (Audited)* | Quarter ended 30.06.2022 (Unaudited) |
|---|--------------------------------------|-------------------------------------|--------------------------------------|
| Total Income from Operations (net) | 93,740.52 | 96,865.21 | 90,545.29 |
| Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) | 7,289.34 | 4,914.03 | 12,362.31 |
| Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 7,289.34 | 4,914.03 | 12,362.31 |
| Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) | 5,564.17 | 3,642.25 | 9,077.94 |
| Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 5,565.12 | 3,677.59 | 9,067.27 |
| Paid up Equity share capital (Face value of ₹ 2 / ₹ 10 each) | 1,382.01 | 1,382.01 | 1,382.01 |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year) | Not applicable | Not applicable | Not applicable |
| Earnings per share (of ₹ 2 each/ ₹ 10 each) | | | |
| Basic: ₹ | 8.05 | 5.27 | 13.14 |
| Diluted: ₹ | 8.05 | 5.27 | 13.14 |

Notes
1) Information on Standalone Financial Results : ₹ in lakhs

| Particulars | Quarter ended 30.06.2023 (Unaudited) | Quarter ended 31.03.2023 (Audited) | Quarter ended 30.06.2022 (Unaudited) |
|------------------------------------|--------------------------------------|------------------------------------|--------------------------------------|
| Total Income from Operations (net) | 93,740.52 | 96,865.21 | 90,545.29 |
| Profit / (Loss) before tax | 7,289.34 | 4,914.03 | 12,362.31 |
| Profit / (Loss) after tax | 5,564.17 | 3,642.25 | 9,077.94 |

2) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Quarter ended 30th June, 2023 is available on the stock exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.savita.com).

3) The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, 1st August, 2023.

4) Savita Polymers Limited (SPL), a wholly owned subsidiary of the Company, was amalgamated with the Company vide order of The National Company Law Tribunal (NCLT) dated 8th May, 2023 approving the amalgamation with effect from 1st April 2022. Consequently, the Company has restated figures of standalone and consolidated financials in respect of previous reporting periods.

5) * Figures for the last quarters ended 31st March, 2023 represent the difference between the audited figures in respect of the full financial year and the published figures of nine months ended 31st December, 2022.

6) Previous quarter's / year's figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to those of current quarter / year classification.

For Savita Oil Technologies Limited
G. N. Mehra
Chairman and Managing Director
(DIN:00296615)

Mumbai
1st August, 2023

Hybrid FINANCIAL SERVICES LIMITED
CIN No. L99999MH1986PLC041277
Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri - Kuria Road, Andheri (East), Mumbai - 400 093

Extract of the Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2023 (Rs in Lakhs)

| Sr. No. | Particulars | Standalone | | | Consolidated | | |
|---------|--|--------------------------------------|--------------------------------------|---------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|---------------------------------|
| | | Quarter Ended 30/06/2023 (Unaudited) | Quarter Ended 30/06/2022 (Unaudited) | Year Ended 31/03/2023 (Audited) | Quarter Ended 30/06/2023 (Unaudited) | Quarter Ended 30/06/2022 (Unaudited) | Year Ended 31/03/2023 (Audited) |
| 1) | Total income from Operations and Others | 31.84 | 32.53 | 153.37 | 93.21 | 84.97 | 362.53 |
| 2) | Net Profit for the Period / Year before Tax | 3.39 | 3.36 | 42.24 | 21.93 | 16.57 | 107.78 |
| 3) | Exceptional Item | - | - | 40.00 | - | - | 40.00 |
| 4) | Net Profit for the Period / Year after Exceptional Item and before Tax | 3.39 | 3.36 | 2.24 | 21.93 | 16.57 | 67.78 |
| 5) | Tax Expense | - | - | - | - | - | 17.12 |
| 6) | Net Profit for the Period / Year after Tax | 3.39 | 3.36 | 2.24 | 21.93 | 16.57 | 50.66 |
| 7) | Other Comprehensive Income / (Loss) Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments | 0.54 | (0.52) | 0.73 | 359.18 | (159.55) | (255.95) |
| 8) | Total Comprehensive Income / (Loss) for the Period / Year [Comprising of Profit for the Period / Year (after tax) and other Comprehensive Income / (Loss) (after tax)] | 3.93 | 2.84 | 2.97 | 381.11 | (142.98) | (205.29) |
| 9) | Paid up Equity Share Capital of Rs. 5 each | 1,471.81 | 1,471.81 | 1,471.81 | 1,471.81 | 1,471.81 | 1,471.81 |
| 10) | Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet | - | - | (1,126.34) | - | - | 809.08 |
| 11) | Earning per share: | | | | | | |
| (a) | Basic | 0.01 (not annualised) | 0.01 (not annualised) | 0.01 | 0.07 (not annualised) | 0.06 (not annualised) | 0.17 |
| (b) | Diluted | 0.01 (not annualised) | 0.01 (not annualised) | 0.01 | 0.07 (not annualised) | 0.06 (not annualised) | 0.17 |

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2023 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

By order of the Board
For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED
Sd/-
Director

Place: Mumbai
Date: 1st August 2023

ELANTAS Beck India Ltd.
Registered Office : 147, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018. CIN : L24222PN1956PLC134746
http://www.elantas.com/beck-india

Unaudited Financial Results for the quarter and half year ended June 30, 2023 (Rs. in Lakhs)

| Sr No | Particulars | Quarter ended | | | Half Year ended | | |
|-------|--|---------------|-----------|-----------|-----------------|-----------|-----------|
| | | 30-Jun-23 | 31-Mar-23 | 30-Jun-22 | 30-Jun-23 | 30-Jun-22 | 31-Dec-22 |
| 1. | Total Income from operations | 18,678.42 | 17,723.28 | 17,209.10 | 36,401.70 | 33,276.81 | 66,233.85 |
| 2. | Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) | 4,745.60 | 4,041.63 | 2,765.26 | 8,787.23 | 5,890.27 | 11,841.10 |
| 3. | Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 4,745.60 | 4,041.63 | 2,765.26 | 8,787.23 | 5,890.27 | 12,913.14 |
| 4. | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 3,541.93 | 3,005.28 | 2,057.39 | 6,547.21 | 4,428.74 | 9,778.12 |
| 5. | Total comprehensive Income/(Loss) for the period | 3,537.44 | 3,000.79 | 2,057.39 | 6,538.23 | 4,422.01 | 9,789.12 |
| 6. | Equity Share Capital | 792.77 | 792.77 | 792.77 | 792.77 | 792.77 | 792.77 |
| 7. | Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing & discontinuing operations) Basic and Diluted (In Rupees) | 44.68 | 37.91 | 25.95 | 82.59 | 55.86 | 123.34 |
| 8. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | | | 59,067.25 |

Note: The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the half year ended June 30, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Aug 01, 2023. The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website http://www.elantas.com/beck-india.

For ELANTAS Beck India Limited
Sd/-
Srikumar Ramakrishnan
Managing Director
(DIN: 07685069)

Place : Mumbai
Date : Aug 01, 2023

CONTROL PRINT LIMITED
Regd. Office: C-106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059. | W : www.controlprint.com | E-mail: companysecretary@controlprint.com
Tel: +91 22 28599065/ 66938900 | CIN: L22219MH1991PLC059800

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (Rs. in lakhs except EPS)

| Sr. No. | Particulars | Standalone | | | Consolidated | | |
|---------|--|----------------|----------------|----------------|----------------|----------------|----------------|
| | | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 |
| 1 | Total Income from Operations (Net) | 8,059.86 | 8,555.60 | 6,529.68 | 29,533.95 | 8,500.45 | 9,017.33 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period Before Tax (Before Exceptional Items) | 1,764.48 | 1,739.97 | 1,416.89 | 6,220.51 | 1,797.92 | 1,822.89 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional Items) | 1,764.56 | 1,739.99 | 1,432.50 | 6,240.47 | 1,798.00 | 1,822.91 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional Items) | 1,414.37 | 1,542.90 | 1,188.19 | 5,193.38 | 1,447.93 | 1,601.02 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period and Other Comprehensive Income (after tax)] | 2,497.98 | 1,192.96 | 321.41 | 5,002.60 | 2,531.54 | 1,251.09 |
| 6 | Equity Share Capital | 1,633.17 | 1,633.17 | 1,633.17 | 1,633.17 | 1,633.17 | 1,633.17 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) | | | | 26,789.89 | | |
| 8 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic : Diluted : | 8.66* 8.66* | 9.45* 9.45* | 7.28* 7.28* | 31.80 31.80 | 8.87* 8.87* | 9.80* 9.80* |

*Not annualised

Note: 1) The above is an extract of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company at www.controlprint.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.
2) The above financial results have been reviewed by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on July 31, 2023.
3) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Basant Kabra
Managing Director
DIN 00176807

Place : Mumbai
Date : July 31, 2023

**निःस्पृह
आणि
निर्भिड
दैनिक**

नवशक्ति

www.navshakti.co.in

ADITYA BIRLA CAPITAL
Registered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362266 Branch Office- G Corporation Tech Park, Kasarvadavali, Ghodbunder Road, Thane -400607 (MH)

APPENDIX IV[See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]
Possession Notice for Immovable Property

Whereas, the undersigned being the authorized officer of **Aditya Birla Housing Finance Limited** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Aditya Birla Housing Finance Limited** for an amount of mentioned below and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

1. Name of Borrower: Vishnu Mohan Solanki & Chandu Mohan Solanki
Outstanding: INR. 17,13,882/- (Rupees Seventeen Lakh Thirteen Thousand Eight Hundred Eighty Two Only)
Demand notice Dated: 22.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No 404 Admeasuring 30.06 Sq. Mtr. Carpet Area, On The 4th Floor, In The Building No 4, Wing C In The Building Known As Aadeshwar 2, Parsanath Nagar, Padghe Road, Being Constructed On The Said Land Described As N.A. Land Bearing Gut No.154/A, 185 & 187, Totally 24300 Sq Mtrs Or Thereabout Situate, Lying And Being Situated At Revenue Village Umroli, Tal. & Dist. Palghar Within The Registration Sub- Dist And Registration Dist Of Palghar, Thane, Maharashtra-401404, And Bounded As: North: By Under Construction Building South: By Open Plot East: By Internal Road West: By Open Plot.

2. Name of Borrower: Dhananjay S Raut & Sujata Dhananjay Raut
Outstanding: INR 14,71,768.04/- (Rupees Fourteen Lac Seventy One Thousand Seven Hundred Sixty Eight And Four Paise Only)
Demand notice Dated: 19.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No. 302/B Wing, Third Floor, Admeasuring 30.28 Sq. Mtrs. (Carpet Area) And 36.30 Sq. Mtrs. (Built-up Area), In Sai Aradhana Apartment, Belonging To "Sai Aardhana Co. Op. Hsg. Society Ltd." Constructed On Land Bearing Survey No. 826 Part, Plot No. 18, Situated At Village Mahim, Taluka And District Palghar, Maharashtra- 401402 And Bounded As: East: Open Plot, West: Residential Building North: Sundam School Road South: Under Construction Building.

3. Name of Borrower: Shrikant Kashinath More & Sumit Kashinath More
Outstanding: INR . 21,04,435/- (Rupees Twenty One Lac Four Thousand Four Hundred Thirty Five Only)
Demand notice Dated: 22.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No. 204 On The 2nd Floor, In B-wing, Admeasuring 550 Sq. Ft., In The Building Known As "Sai Krupa Building No. 10", Constructed On Land Bearing Survey No. 125, Hissa No. 2, Adm. 2568 Sq. Mtrs., Situated At Village-sopara, Nallasopara (West), Taluka Vasai, District-palghar-401203, Within The Area Of Sub-registrar At Vasai-1 to 6, Nallasopara And Within The Limits Of Municipal Council Nallasopara, District-palghar, Maharashtra-401203, And Bounded-as: East: Internal Road & Housing No. 8 West: Building No. 7 North: Under Construction Building South: Internal Way & Building No. 8

4. Name of Borrower: Vijay Dagu Mahadik & Vaishanavi Vijay Mahadik
Outstanding: INR. 10,37,719/- (Rupees Ten Lakh Thirty Seven Thousand Seven Hundred Nineteen Only)
Demand notice Dated: 24.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No.004, Rcc Building Ground Floor, Prasanna Building In Shree Swami, Narendra Prasanna Complex, Phase D-4, Village Mauje Purna, Taluka Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra-421302, Survey No. 99/2 Of Village Purna, Admeasuring 460 Sq. Ft., E., 42.75 Sq. Mtrs., And Bounded As: North: By C.G. Park South: By Open Plot East: By C.G. Park West: By Open Plot.

5. Name of Borrower: Rahul Vishnu Lokhande
Outstanding: INR 13,79,351.00/- (Rupees Thirteen Lac Seventy Nine Thousand Three Hundred Fifty One Only)
Demand notice Dated: 16.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No.002, In The R.C.C Building No.6, Ground Floor Area Admeasuring 655 Sq. Fts., Equivalent To 60.87sq. Mtrs. (Built-up Area), In Building Known As "Shravan Residency", Constructed On Land Bearing Survey No. 105, Hissa No. Paiki Of Kalher, Situate, Lying And Being At Mouje: Kalher, R N Chaturvedi Road, Near Om Sai Palaza, Taluka: Bhiwandi, District: Thane; Within The Limits Of Kalher Grampanchayat, Joint Sub Registration District And Taluka Bhiwandi, Registration District And District Thane, Maharashtra-421302.

6. Name of Borrower: Sharik Ansari & Aliya Sharik Ansari
Outstanding: INR 13,20,160.00/- (Rupees Thirteen Lac Twenty Thousand One Hundred Sixty Only)
Demand notice Dated: 23.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
ALL THAT PREMISES, Being Flat No. 005, Admeasuring 570 Square Feet (Built-up Area) Area, On Upper Ground Floor, B-1 wing, In Building Known As "SHREYAN HEIGHTS", Constructed On Plot Of Land Bearing Survey No. 216 Hissa No.3, Grampanchayat Resolution No. 63 Dtd. Survey No. 216 Hissa No. 3, Grampanchayat Resolution No. 63 Dtd. 24.12.2010, Situated At Village: Anjur, Tal.: Bhiwandi, District: Thane, Maharashtra-421302.

7. Name of Borrower: Rupesh Harishchandra Parab & Rajashree Rupesh Parab
Outstanding: INR. 28,46,664.59/- (Rupees Twenty Eight Lac Forty Six Thousand Six Hundred Sixty Four and Fifty Eight Paise Only)
Demand notice Dated: 23.05.2023
Date of Possession: 31-07-2023

Description of the Immovable Property
All That Piece And Parcel Of Flat No. 305, 3rd Floor, B-wing, Admeasuring 815 Sq. Ft. (Built-up Area), In Building No. 1 Known As "Rahi Plaza", In A Society Known As "Rahi Plaza Co-op Hsg. Soc. Ltd.", Constructed On N.A Land Bearing Survey No. 36, Hissa No. 1/3p, Lying Being Situated At Village Nandivali, Dombivali (East), District: Thane, Maharashtra-421302, And Bounded As: North: Property Of Baburao Dharmas S. No. 58 H.No. 5/2 South: Property Of Nago Mhatre S.No. 36 East: Property Of Dashrath Patil & Laxman Patil Of S.No. 36p West: Road

Date: 31.07.2023
Place: Mumbai

Authorised Officer
Aditya Birla Housing Finance Limited

BLUE PEARL TEXSPIN LIMITED
Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai-400 009, Maharashtra. CIN: L36104MH1992PLC069447, Tel: 9699197884 and 8080487884, Fax: 23487884
Email: bluepearltextspin@gmail.com. Website: www.bluepearltextspin.com

Un-audited Financial Results for the Quarter ended 30.06.2023 (Rs. In Lakhs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended 30.06.2023 | | Quarter ended 30.06.2022 |
|---------|--|--------------------------|----------------|--------------------------|
| | | Un-Audited | Audited | |
| 1 | Total Income from Operations | 8.94 | 22.35 | 6.47 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | -0.63 | -0.72 | -1.21 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items) | -0.63 | -0.72 | -1.21 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | -0.63 | -0.72 | -1.21 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | -0.63 | -0.72 | -1.21 |
| 6 | Equity Share Capital | 25.60 | 25.60 | 25.60 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | -37.23 | -37.23 | -36.51 |
| 8 | Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - (a) Basic (b) Diluted | -0.63 -0.63 | -0.28 -0.28 | -0.47 -0.47 |

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Blue Pearl Textspin Ltd
Sd/-
Mr. Arun Sharma
Director (DIN: 00369461)

Date: 31/07/2023
Place: Mumbai

